

#### Date: 09.08.2024

To, The Manager (Listing), Bombay Stock Exchange Limited, Dalal Street, Mumbai - 400 001

#### Scrip Code: 530251

Dear Sir/Madam,

## Sub: Newspaper Publication for Unaudited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2024

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2024 were published in two Daily newspapers on 09<sup>th</sup> August, 2024:

1. Active Time

2. Pratahkal

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You For, Risa International Ltd

Sarita Mukesh Kumar Mishra

DN: c-Ht, c-Htspan, blanck, hluman Mahra pauloonym-2007/M3c357e48 7980/2009/91 doc/rssc, 23.2.42.e43777652 55662652 55666037 55666 dStef7 doc2356138744566677, prostal.Code+0102, e1:Meharantina, sertalifumben-76623660136547 at Udoe44383e60F 7981115629646477663282035647 at , cm-Sarita Mulkeh Kumar Michra

Sarita Mishra Company Secretary and Compliance Officer

Regd Office : 7/A Plot No.27/33, Beaumoon Chambers, 2<sup>nd</sup> Floor, Nagindas Master Lane, Hutatma Chowk , Fort, MUMBAI-400001, Tel: +91 22-66668104. Email :<u>risainternationalltd@gmail.com</u>. Webside: <u>www.risainternational.in</u> CIN : L99999MH1993PLC0710662



# भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

दि. 06 मंबडे. (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण. डोबिंवलीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी सभापती यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.



केला.

कल्याण

प्रवेश

डोंबिवलीमधील रावे यांच्यासह पदाधिक काँग्रेस पक्षात प्रवे प्रदेशाध्यक्ष नाना पटो काँग्रेस सर्वांचे स्वागत केले.

"मागील १० महाराष्ट्राला व केंद्राला भारतीय जनता पक्ष नावाची किड लागली आहे, लोकशाही व संविधानाला न जुमानता ते काम करत आहेत. महागाईने

	रिसा इंटरनॅद सीआयएन : L99999! नोदणीकृत कार्यालय : ७, प्लॉट क्र. २ हुतात्मा चौक, फोरं, मुंबई ४००० ईमेल : risainternationItd@gmail.cc दे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अस्वेस्व	MH1993PLC ७/३३, व्युमून चेंब ०१. दूर. क्र. +९१ ०m वेवसाइट : <u>w</u>	2071062 र्स, नगीनदास मास २२-६६६६८१० ww.risainter	ov mational.in वेत्तीय अहवालान	बा सारांश ईपीएस बगळ
अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर ३० जून, २०२४ अलेखापरीक्षित	तिमाही अरलेर ३१ मार्च, २०२४ लेस्लापरीक्षित	(रु. लाखात तिमाही अखेर ३० जून, २०२३ अलेस्जापरीक्षित	इपाएस बगळ वर्ष अखे ३१ मार्च २०२' लेखापरीक्षि
ए.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	0,00	0,00	0,00	0,0
बी.	अन्य उत्पन्न	0.00	0.00	0.00	0.0
१.	एकूण उत्पन्न	0,00	0.00	0.00	0.0
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) ( कर पूर्व व अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी पूर्व)	(११.९२)	(९.४४)	(હ.૨૭)	(१४७७.૨૫
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(११.९२)	(९.४४)	(હ.૨૭)	(१४७७.२४
Υ.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(११.९२)	(९.४४)	(હ.૨૭)	(१४७७.२)
ų,	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेश उत्पन्न (कालावधी (कर पश्चात) करिता तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(११.९२)	(९.४४)	(७.२७)	(१४७७.२)
ξ.	इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)	३१९०.०१	३१९०.०१	३१९०.०१	३१९०.०
७.	उत्पन्न प्रति शेअर				
	१. मूळ	(०.०१)	(०.०१)	(0.00)	(0.%
	२, सीम्य	(०.०१)	(०.०१)	(0.00)	(0.9)

कंपनीचा बिस्तत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळादारे मंजर व लेख करमाथा । करपुर प्रारम्भय साधार आह. ५, ०० जारह, १०१६ घंच जावीचवा (चांच्या चवावा समय्य करमाच्या संचारक वेळ्यादा भ समिती द्वारे पार्थ्यात व निर्धारित करपात आता आह. ६, कंपनीच वैधानिक लेखा अहवाल सदर अहवालाच्या लेखापरीक्षेत चालू टेक्प्यात देई . गत वर्षांची आकडेवारी पुन:निर्धारित/पुन:निधित करण्यात देईल.

क राजे आजवाज के प्रियोग के जिसके के प्रति के प्र बरि विनीय अवसाल के प्रति विवेसाइट <u>www.risainlernational.com</u> वर व कंपनीची सूची उपलब्ध असलेल्या इकिटी शेअर्सच्य बीएसई वेबसाइट वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

दि. ०८.०८.२०२४

## डांस बार वर होत असलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात

०८ (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेने श्रीराम चौकात असलेल्या डांस बार वर तोडक कारवाई केली असून आता पर्यंत

चार ते पाच डांस बार वर तोडक कारवाई केली आहे. परंतु वर्षा बार व चांदनी बार या दोन्ही बार

	संख्या दिवसेंदिवस प्रचंड आहे, शेतकऱ्याला उ केले आहे. आता भाजपा ही किंड सत्तेतून
	काढण्यासाठी एवढ्या संख्येने विविध प पदाधिकारी व कार्य
केश मुथा	काँग्रेस पक्षात प्रवेश केल
गरी यांनी	ज्या उद्देशाने या सर्वांनी
ोश केला.	पक्षात प्रवेश केला आहे
ले यांनी या	उद्देश विधानसभा निव
पक्षात	पूर्ण होईल", असा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. वर्षात

लि., प्लॉट क्र. ८, आरडीपी-१, सर्व्हे क्र. १५७ कांदिवली गाव, कांदिवली (प), मुंबई ४०० ०६७ मोजमापित क्षेत्रफळ ५४५ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ धारक मालमत्तेचे मालक आहेत व ते जनता त्रस्त आहे, बेरोजगारांची शेअर प्रमाणपत्र क्र. ७६, विभिन्न क्र. ४०१ ते ४०५ ड वाढत दि. १५.१२.२००८ अंतर्गत धारक आहेत. माझे अशील यांचे म्हणणे आहे की, ते वरील सद उदध्वस्थ स्लॅटची विक्री श्री. रिझवान अली शाह यांच्यासह नावाची बोलणी करत आहेत व जर कोणाही व्यक्तीस व बाहेर व्यक्तीना जर सदर मळ आवंटन पत्र यांच्या संबंधात <u>कोणतेही</u> दावे वा दावे असल्यास त्यांनी त्यांचे हक मोठ्या अधिकार वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार गणाधिकार प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी पक्षातील वाद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह र्यकत्यांनी सदर सूचनेच्या तारखोपासून १५ दिवसांच्या आत ला आहे. मुचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे व दावे, काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील नी काँग्रेस व परित्यागीत मानले जातील. हे, त्यांचा दि. ०९.०८.२०२४ ठिकाण : मुंबई वडणुकीत सही/ विश्वास बकील झर्मिला पवा

(महा.११७१/२०११ बकील उच न्यायालय माही बंगलो. प्लॉट क्र. २२/२१२ सेक्टर-५, चारकोप, कांदिवली (प), मुंबई ४०० ०६७. मो. ९९३०९२३८७१

दि. ०५.०८.२०२४

जाहीर सूचना

२ रा मजला, सी विंग, कांदिवली ज्ञानदर्शन सीएचएर

याद्वारे

पुष्पा श्रीराम सिंह हे फ्लॅट क्र. २०१

जनतेस सूचना

श्रीम.



ठाणे पश्चिम ४०० ६०४. **शाखा संदर्भ : आरओ/लीगल/सरफैसी/२/२०२४/ठा**णे

ताबा सूचना

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित कॅनरा बॅंक यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा, ५४/२००२) अंतर्गत व सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार ?. श्री. साहिल अब्दूल हलीम चौंधरी, अब्दूल हलीम चौंधरी यांचा मुलगा, राहणार फ्लॅट क्र. ७०१, ७ वा मजला, प्लॉट क्र. ९४, मिस्त्री बिल्डींग, दादासाहेब फाळके रोड. दादर पर्व, मंबई ४०० ०१४, २. श्रीम, अमरजीत अब्दल हलीम चौंधरी, अब्दल हलीम चौंधरी यांची पत्नी राहणार क्र. ए/२, श्री शिव साई निवास फेज ३, मनवेलपाडा रोड, सह्याद्री नगर विरार पूर्व, ठाणे ४०१ ३०५ यांना सूचनेमध्ये निर्देशित सूचना अनुसार रक्कम रु. ३६,७९,३१६/-(रु. छत्तीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे सोळा मात्र) अधिक अलागू व्याज व प्रभार यांच्यासह सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. १३.०५.२०२४ जारी केली होती.

कर्जदार योंनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचन सदर नियम ८ व ९ अंतर्गत त्यांना पाप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कॅनरा बँक, कल्याण मुरबाड (२३०) शाखा यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. ३७,५९,५०३ (रु. सदतीस लाख एकोणसाठ हजार पाचरो तीन मात्र) दि. ०५.०८.२०२४ रोजी त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असेल.

स्थावर मालमत्तेचे विवरण १. मालमत्ता जागा धारक फ्लॅट क्र. ९०४, ९ वा मजला, डी विंग, मोजमापित ३८.२९ चौ. मीटर (रेरा चटई क्षेत्रफळ), समतुल्य ४१२ चौ. फूट प्रोजेक्ट वर्सटाईल व्हॅली म्हणून ज्ञात, जुना सर्व्हे क्र. ११/९, १३, १४, १६/१ए, १६/१बी व न्यु सर्व्हे क्र. १२/९, १४, १५, १६, १७/१ए, १७/१बी, गाव निळजे, निळजे तलावजवळ, डोंबिवली पूर्व, कल्याण तालूका ठाणे जिल्हा ४२१ २०४ येथील मालमत्ता श्री. साहिल अब्दल हलीम चौंधरी व श्रीम. अमरजीत अब्दल हलीम चौंधरी यांच्या मालकीची.

उत्तरेस : सी विंग वर्सेटाईल व्हॅली दक्षिणेस : खुला प्लॉट पश्चिमेस : निळजे तलाव

दिनांक : ०५.०८.२०२४

सही/-प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

ठाणे क्षेत्रिय कार्यालय बी-३७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४ बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra दरध्वनी : ०२२-२५८२९४०६, २५८२३०४० फॅक्स : ०२२-२५८२९७३१ इ मेल : dzmthane@mahabank.co.in **मुख्यालय :** लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ५

#### मागणी सूचना

#### (सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स कलम १३ (२) आणि इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (सरफेसी कायदा) अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ३ (१) अनुसार) बैंक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे असलेली खालील प्रमाणे नमूद केलेले कर्जदार यांची खाती जी एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत, बैंकेने सरफेसी कायद्याच्या कलम १३ (२) अनुसार सूचना खालील प्रमाणे नमूद केलेल्या तारखेला जारी केली होती. सदरील सूचना सदरील कर्जदार / हमीदार यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर प्राप्त होऊ न शकल्यामुळे संबंधितांच्या माहितीसाठी ही जाहीर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. खालील प्रमाणे नमुद केलेले कर्जदार / हमीदार यांना आबाहन करण्यात येते की त्यांनी बैंक ऑफ महाराष्ट्र यांना ; ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत, खालील प्रमाणे नमूद केलेली राक्तम जी आपल्याकडून संबंधित तारखेला येणे आहे अधिक त्यावरील त्यापुढील व्याज विहित करण्यात आलेल्या दराने, संपूर्ण राक्तम अदा होण्याच्या तारखेपर्यंत, कर्ज / अन्य करारनामे यांच्या अनुसार आणि जी कागदपत्रे आपण निष्पदित केली आहेत त्यांच्या अनुसार अदा करावी. सदरील करारनाम्यानुसार कर्जदार यांच्या सरक्षेसाठी संबंधित मालमत्ता ज्या नावांच्या समोर निर्देशित करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र यांचा भार आहे श्री. दिनेश कृष्णा पाटील (कर्जदार), श्रीम. दामिनी दिनेश पाटील (सह-कर्जदार)

श्री. राजेंद्र एकनाथ पाटील (हमीदार), श्री. सुनिल सुरेशसिंह परदेशी (हमीदार) कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार यांचे नाव व पत्ता :

१. श्री. दिनेश कृष्णा पाटील (कर्जदार) व श्रीम. दामिनी दिनेश पाटील (सह-कर्जदार) – घर क्र. २०७८, साई नगर, बेळगाब रोड, पोस्ट मनोर, तालूका पालघर, जिल्हा



सिक्युरिटायझेलन औड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स औड उन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायल २००२ तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (उफोर्समेंट ) नियम २००२ चा निव ८ (६) च्या तरतुर्दीच्या अनुसार अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी इ लिलाव विक्री सुचना. याद्वारे आम जनता तसेच विशेषतः खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जवार / हमीदार यांना 'खालील' प्रमाणे नम् ९४ जा अध्यात्र आहुता अध्यात्र मानाम्य आलापुर्व मानाव्यक पुर्वमा आहुता मान मातापुर्वमा आहेता माना दिवारणा भागे स यात्रा आलेल प्रोप्तक प्रेयिक्स पेयालवून कळावण्यात्र में को, खाली प्राप्त में प्रत्य माता प्राप्त किस्ति प्राप्त ल्या आहेत, त्यांचा ताव सिक्युरियाबेसन औह रिकल्ट्रक्सन और फिनान्शिज अस्ति और सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (४) च्या ततुर्दीच्या अनुसार २४ हिसेंबर २०२१ रिकोर्स तत्वावर करण्यात येणार आहे. आणि ही विक्री प्रक्रियाँ कोणत्याही प्रकारची वॉरंटी आणि इंडेम्टिटी यांच्या शिवाय असेल. खलील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता ऑनलाईन इ लिलाव विक्र पद्धतीने संकेतस्थळ https :/ www.bankeauctions.com यांच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. पाहणीची तारीख आणि वेळ : ०७/०९/२०२४ दुपारी ३. ०० वाजता 🛛 इ लिलावाची तारीख आणि वेळ ; २३/०९/२०२४ सकाळी ११. ०० ते दुपारी १

००१६/०९/२०२४ संध्याकाळी ०४. ०० वाजता कर्जदार / तारण दार / येणे असलेली खकम प्रतिभूत मालमत्तेचा तपशील 0 0 0 0

सुरक्षा प्रदाता याच नाव			राखाव किमत	इएमडा १० १
संतोष शांताराम गवळी जे शांताराम डायंदु	कर्ज खाते क्रमांक एचएफसी ००००२४६९४४	सदनिका क्रमांक ३०१, ३ रा मजला, बी विंग,		
गवळी यांचे पुत्र आहेत, पल्लवी दीपक झोरे ज्या	आणि अर्ज क्रमांक ८१२८०० रु २५,०१,४८८ /-	सर्व्ह क्रमांक ३२८, हिस्सा क्रमांक २, इमारत	22.20.000/-	2.22.000/
दोपक विष्णू झारे याच्या कन्या आहेत आणि	(रुपये पंचवीस लाख एक हजार चारशे अङ्ग्राएंश)	क्रमांक ३, दिया अपार्टमेंट, मौजे सोपारा,		
सुनील शॉताराम गवळी जे शॉताराम धनु गवळी	मात्र) दिनांक ३० जून २०२१ रोजी	तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे महाराष्ट्र		
यांचे पुत्र आहेत		8085053		

भरी आणि शर्ती

थळ : ठाणे दिनांक : ०८ ऑगस्ट २०२४

प्राधिकृत अधिकारी यांच्या माहितीच्या अनुसार तसेच ज्ञानाच्या अनुसार कोणत्यही मालमत्तेवर कोणत्यही स्वरूपाचा भार नाही. मात्र इच्छूक बोलीदार यांनी मालमत्तेवरील भाराच्या संदर्भात तसेच लिलाबासात देवण्यात आलेल्या मालमत्तांवरील हक्क, हक्क संबंध, दावे ज्यांच्या मालमत्तेवर परिणाम होईल त्यांची स्वतंत्र चौकरी आपली बोली सादर करण्याच्या पूर्वी करून घ्यावी. इ लिलाव विक्रीच्य संदर्भातील जाहिरा े के बार्ट के प्रदेश के प्रति किंवा नाहीत. सदरह मालमत्तेमध्ये अन्य प्रक्षेत्र पांचे हक्के हक संबंध, दावे, देणे, कर देवके वेधनिक देवके आदीसती प्रयिक्त अधिकारी जवाबदार असणार नहीत. आपली बोली सादर करण्याच्य पूर्वी मालमत्त्तेची पहणे के प्रति बोलीवर प्रांचे जवावदारी असेल. लिलाबसाठी टेकप्रत को भक्ते ना मत्तत्तेची प्रति के प्रत्न ते संबंधित बोलीदार यांची जवाबदार असकार नहीत. मालमत्तेच्या समोर देण्यात आलेल्या तारखेला आणि ठिकाणी देण्यात येईल.

इच्छूक बोलीदार आपला ईएमढी तपशील आणि अन्य प्रपन्ने वेब पोर्टल https://www.bankeauctions.com येथे ( युनर आयढी आणि पासवर्ड https://www.bankeauctions.com येथे ( नोंदणी केल्यानंतर मोफत मिळ् शकेल. )लॉग इन आयढी आणि पासवर्डच्या मध्यमातून सादर करता येईल. इच्छूक वोलीदार ज्यांना लॉग इन आयढी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी, ढाटा अपलोह करण्यासाठी, बोली प्रपत्र सादर करण्यासाठी प्रशिक्षणाची / प्रात्यक्षिकाची आवस्यकता आहे त्यांनी कृषया मेससं सी /१ ईडिया प्रायक्टेट लिमिटेड, प्लॉट क्रमांक ६८, सेक्टर ४४, गुरगाव, हरियाणा पिन : १२२ ००३ करण्याता, वाला प्रथम साद करण्यताठा आरावणा चा , प्राय्वाक्षमचा जाकरण्यता जाक त्या न मुख्या मस्सता । र डाब्द भा अवद लागर कर, समय र इ. पुराव, करायाणा पन : १२९ २०२ इ. मेल आयदी : support@bankeauctions.com, andhra@ckilda.com संपर्क क्रमांक : ७२९१९९८११४, २५, २६ संपर्क व्यक्ती औ डारणी कृण्ण, संपर्क क्रमांक : ७२९१९ १९९९१९४४८४२२२२ यांच्यारी संपर्क सधवा तरेच मत्तंच्या संदर्गात अधिक माहिती चणून पेण्यासाठी प्राधिकृत्त आधिकारी श्री विपक कांवळे, मोवाईल क्रमांक 2000-१९९४) भा हम deepakkamble@dmihousingfinance.in येथे सेमवार ते सुक्रवार कार्यालयीन कामकानाच्या वेळेत संपर्क साधावा. इंएमडीची रक्कम एन्इंएफ्टी / आरटीवीएस (ज्याची पावती वोलीसोवत जेढणे आवस्यक आहे ) यांच्या माध्यमातून १६ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४.०० वानेपर्यत खालील प्र

आलेले खते एचडीएफसी बैंक लिमिटेड, बैंक हाऊस शाखा, गुरुग्राम, खाते क्रमांक ०००३०३३००२००९८, खात्याचे नाव : डीएमआय हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, आयएफएसर्स कोड : HDFC००००५७२ येथे डीडी / पे) आईर जी डीएमआय हीसिंग फाफ्नात्स प्रायकेट लिमिटेड यंच्य नावे आहे. त्या माध्यमातून प्राधिकृत अधिकारी, एक्स्प्रेस बिल्डिंग, ३ रा मजला, ९- १०, बहादू शाह झफर मार्ग, नवी दिल्ली ११०००२ यांच्या नावे करणे आवश्यक आहे.

मालमत्तांची विक्री राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला करण्यात येणार नाही. सर्वोच्च बोली स्वीकारणे प्राधीकृत अधिकारी यांच्यावर बंधनकारक असणार नाही. कोणतीही किवा सर्व बोली स्वीकारण्याचा तसे

नारारपाव तर्भ अवस्ति भारत करेने नार्भात करनाव करें। मारारपाव तर्भ अधेक के आनंत कराग ते होलिताव पुंख कललपाव / रह करपाव अधिक राध्येक अधिक राध्ये करें विद्युत करा ता यरास्त्री बेलीवर यांचे इंएमडी सकम किंती रकमेचा भा मरणून रखुन टेवण्यात प्र्वेल आणि अपरास्त्री बोलीवरांनी सादर केली इंएमडी स्वकम लिलावाच्या तरखेनंतर ७ दिवसंत त्यांना अदा करण्यात पेब्र इंएमडीच्य रकमेवर कोणयाही स्वरुपावे व्याव देण्यात येथार नाही. यरास्त्री बोलीवर यांना किंती रक्षम यां आधी प्रकार क दिवशी किंवा कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी अदा करावे लागेल तसेच विक्री रकमेच्या उर्वरेत ७५% रक्कम विक्री निश्चित झाल्यानंतर १५ दिवसांत किंवा अशी कोणतीही वाडीव तारीख जी प्राधिकु अधीकारी यांनी लेखी स्वरुपात मान्य केली आहे, त्या तारखेला अदा करणे आवश्यक आहे.

सविस्तर अटी आणि शर्ती जाणून घेष्यासारी कृपय आमचे संकेतस्थळ https ://www.dmihousingfinance.in आणि https://www.bankeauctions.com यांचा संदर्भ वोली सादर करण्य पूर्वी किंवा लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या पूर्वी घ्यावा.

ू कर्जदार आणि हमीचर यांनी ही सुचना सिक्युरिटी इंटरेस्ट (इम्फोर्समेंट ) नियम २००२ चा नियम ८(६) अनुसार आहे असे समजावे आणि त्यांना याद्वारे त्यांची देयता अदा करण्याची शेवटची संधी वरील प्रमाणे नमूद केलेल्या या सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांसाठी देण्यात येत आहे, अन्यथा मालमत्तांची विक्री वरील प्रमाणे नमूद केलेल्या अटींच्या आणि शर्तींच्या अनुसा करण्यात येणार आहे

वाक्षरी / - (प्राधिकृत अधिकारी डीएमआय हौसिंग फायनान्स प्रायकेट लिमिटेः

#### PREMIUM MERCHANTS LIMITED Corporate Identification Number (CIN): L51909DL1985PLC021077

Registered Office: 3rd Floor, Omaxe Square, Plot No.14, Jasola District Centre, Jasola, New Delhi-110025, Delhi, India;

Tel. No.: +91 11 6111 9371 / +91 11 6111 9661; Email id: premiummerchants123@gmail.com; Website: www.pmltd.in

Contact Person: Ms. Jyoti Bharti, Company Secretary & Compliance Officer

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Premium Merchants Limited ("Company"), on the Delisting Offer made by K K Modi Investment and Financial Services Private Limited ("Acquirer" or "Promoter") to the public shareholders of the Company under Regulation 28 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations 2021 as amended ("SERI Delisting Regulations") ("Delisting Offer" / "Offer")

Regi	ulations, 2021, as amended ("SEBI	Delisting Regulations") ("Delisting Regulations") ("Delisting Regulations") ("Delisting Regulations")	elisting Offer" / "Offe	r").
1	Date of meeting of IDC	Thursday, August 08, 2024		
2	Name of the Company	Premium Merchants Limited		
3	Details of the Delisting Offer pertaining to the Company	representing 27.86% of the Public Shareholders and c Company from the only stock	paid-up equity share onsequently, volunta exchange where the sh ck Exchange of India	acquire 2.78.000 Equity Shares capital of the Company from the rily delist Equity Shares of the ares of the Company are presently Limited ( <b>*MSE</b> *) pursuant to the
		Floor Price	₹ 460/- (Rupees Fou	r Hundred and Sixty Only)
		Indicative Price	No Indicative Price ha	s been declared by the Acquirer
		Methodology for Delisting	Through Reverse Bo	ok Building process
		Initial Public Announcement dated April 19, 2024 (' <b>IPA'</b> ) Detailed Public Announcement dated August 03, 2024, and published on August 05, 2024 (' <b>DPA'</b> ) Letter of Offer dated August 05, 2024 (' <b>LOF</b> ') has been issued by Saffron Capital Advisors Private Limited, Manager to the Delisting Offer, on behalf of the Acquirer.		
4	Name of the Acquirer and PAC with the acquirer	K K Modi Investment and Financial Services Private Limited ("Acquirer" or "Promoter") There are no PAC(s) with the Acquirer for the purpose of Offer.		
5	Name of the Manager to the Offer	Saffron Capital Advisors Private Limited 605, Sixth Floor, Centre Point, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059, India Tel. No.: +91 22 49730394; Email id: delistings@saffronadvisor.com Website: www.saffronadvisor.com Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com SEBI Registration Number: INM 000011211 Contact Person: Saurabh Gaikwad/ Yashi Srivastava		
6	Members of the Committee of Independent Directors	Name and DIN of the Inde		Position in the Committee
		Mr. Balbir Singh (DIN: 00027 Mr. Raieev Kapoor (DIN:031	,	Chairperson and Member Member
7	IDC Member's relationship with the Company (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	<ul> <li>a. The IDC Chairperson and Members are the Non-Executive and Independent Directors of the Company.</li> <li>b. None of the Members of IDC holds any equity shares or other securities of the</li> </ul>		
8	Trading in the Equity shares/ other securities of the Company by IDC Members	securities of the Company: (i) during the 12 (twelve) mor (ii) during the period between	nths period preceding t the date of the IPA and	the date of this recommendation.
9	IDC Member's relationship	None of the IDC Members ha	ave any contracts/relat	ionship with the Acquirer or other

#### मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित सही/ अभिनंदन जैन संपूर्णवेळ संचालव

उल्हासनगर . दि.

श्रीम. हच्छुक आहेत.

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, दिवंगत श्री. वाळकृष्ण महादेव सावंत धारक फ्लॅट क्र. ३०२/एफ विंग, तिसरा कॉम्प्लेक्स सीएचएसएल, मीरा-भाईदर दिपक हॉस्पिटल समोर, मौरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १० वेथील मालमत्तेचे मालक होते. दिवंगत श्री. बाळकुष्ण महादेव सावंद बांचा मृत्यू दि. ३०.१२.२०२० रोजी झाला त्यांच्या मागे त्यांची पत्नं **श्रीम, उन्यत्त्वला बाळकृष्ण सार्वत** व दोन अन्य १. श्री. महादेव बाळकृष्ण सावंत (मुलगा) २. श्री. निलेश बाळकृष्ण सावंत (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. **१ प्रतिज्ञापत्र - तथा- करार** श्री. महादेव बाळकृष्ण सावंत व

श्री. निलेश बाळकृष्ण सावंत यांनी सर्व त्यांचे वारसाहक व अधिकार वा कोणतेही मोनेटरी होअर्स त्यांची आा श्रीम. डज्वला बाळकृष्ण सावंत यांच्या नावे आहे व त्यांने गेसायटीस शेअर प्रमाणपत्र व सभासदत्व हस्तांतरणाकरिता अउ त्रासीयदाच राजर त्यापार केला व सोसायटीने सोसायटी आता श्रीम. उज्यला बाळकृष्ण **सावंत** यांचे एकमेव सभासद आहेत व ते फ्लॅट विक्री करण्य मर्व बैंक, विनीय संस्था, व्यक्ती आटीनी याटारे माथे अणील

मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्य संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच अर्जदार मालमत्तेमध काही असल्यास तसेच कायदेशीर वारस/ विक्री/गहाण आदी संबंधात सदर संबंधित पुरावे वांच्यासह सदर योग्य पुरावे यांच्यास

डीआयएन : ००३१९९९५३ ठिकाण : मुंबई

रिवार एक बैं

सीमा पूर्वेस : खुला प्लॉट

	१४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप वा	पालघर ४०१ ४०३ मो. ९९२३१७५६२६, ७७०९२	9995100				
वर दुसऱ्यांदा तोडक	दावे गृहित धरले जाणार नाहीत.		ल सुरेशसिंह परदेशी (हमीदार) : पोस्ट मनोर, तालुका पाल	गघर, जिल्हा पालघर ४०१ ४०३ मो. ९८६०१३५२२०	9		None of the IDC Members have any contracts/relationship with the Acquirer or other
कारवाई केल्याने बार	आर. जे. मिश्रा (वकील उच न्यायालय)	शाखेचे नाव : पालघर शाखा	मागणी सूचना दिनांक : ०१.०७.२०२४	एनपीए तारीखा : ३०.०५.२०२४		Equity shares owned any	Member of Promoter of the Company.
मालक संतप्त झाले	दि. ०९.०८.२०२४ नोटरी भारत सरकार	प्रतिभूती : नोंदणीकृत गहाण घर क्र. २०७८, साई नग	। ार, बेळगाब रोड, पोस्ट मनोर, तालुका पालघर, जिल्हा प	। लघर येथील मालमत्ता श्री. दिनेश कृष्णा पाटील व श्रीम.		other contracts/relationship),	
असुन त्यांनी	कार्यालय : १०९, भाईदया नगर, श्री-बिल्डींग, गोपी महल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.	दामिनी दिनेश पार्टील यांच्या नावे आहे.		· · · · ·		if any.	
महापालिकेचे प्रभाग		पत सुविधांचे स्वरूप व रक्कम : गृह कर्ज रु. १३	१. <b>०० लाख खाते क्र. ६०११९२५९६६८</b> . १२,०३,५६२.००/- अलाग् व्याज रु. २९,२००.०		10	Trading in the Equity shares/ other securities of the	The IDC Chairperson and Member have not traded in any of the Equity Shares/other
अधिकारी अनिल	जाहीर सूचना	सध्याचा वकवाका (७१.७७.१७२४ अनुसार) : २ खात्यामधील.	. ૧૧,૦૨,૫૧૧.૦૦/– ઝાલામાં વ્યાગ ૨. ૧૬,૧૦૦.૦	०/- ८.३०% पा/ए सच्या + अन्य कायदशार खाच		Acquirer by IDC Members	(i) during the 12 (twelve) months period preceding the date of the IPA and;
जापपगरा जागरा खतुरानी यांनी लाखो	सर्व संबंधितांना याद्वारो सूचित करण्यात येते की, माझे अशील						(ii) during the period between the date of the IPA and the date of this recommendation.
खतुराना याना लाखा रुपये मांगितले असल्याने	श्री. वसिम मोह. फिरोझ शेख व श्रीम. आईशा वसिम शेख हे फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, मालवणी सीएचएस लि., प्लॉट	श्री. धिरज सदानंद हंचाटे व श्रीम. पुजा धिरज हंचा	Ż		11		Based on the review of the IPA, DPA and LOF (as defined above) issued by Manager
	प्लट क्र. ३०३, ३ रा मजला, मालवणा साएचएस लि., प्लाट क्र. २०, आरएससी-२, म्हाडा लेयाउट, मालवणी, मालाड	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार यांचे नाव व पत्ता :					to the Offer, on behalf Acquirer and the Valuation Report of the Equity Shares issued by Mr. Kalyanam Bhaskar, Registered Valuer (Reg. No. IBBI/RV/06/2020/12959). Along
ते रुपये दिले नाही	पश्चिम, मुंबई ४०० ०९५ येथील मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत व त्यांनी सदर फ्लॅंट श्रीम. अफशान फहाद शुबैली	श्री. धिरज सदानंद हंचाटे व श्रीम. पुजा धिरज हचाटे	: फ्लॅट क्र. १०१ ए विंग, गौरव पॅराडाईज, फेज १, एस.	क. ९६, हिस्सा क्र. ५, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०१ १०७. -		reasonable	with Valuation Opinion Report issued by Ms. Khusbu Agrawal, IBBI Registered Valuer
म्हणुन ही कारवाई करत	यांच्याकडून विक्री करार दि. २६.०७.२०२४ रोजी खरेदी केले	शाखेचे नाव : ठाणे शाखा	मागणी सूचना दिनांक : ०५.०७.२०२४	एनपीए तारीखा : ०८.०६.२०२४			<ul> <li>SFA, Reg No IBBI/RV/03/2021/14393 vide dated July 23, 2024, certified that the valuer, Mr. Kalvanam Bhaskar, has correctly arrived at the fair value per share of the</li> </ul>
असल्याचा आरोप बार	होते व नोंदणीकृत करून श्रीम. अफशान फहाद शुबैली यांनी सदर फ्लॅट श्रीम. अनिता दत्तात्रय पवार यांच्याकडून विक्री करार	प्रतिभूती : फ्लॅट क्र. १०१ ए विंग, गौंख पॅराडाईज	, फेज १, एस. क्र. ९६, हिस्सा क्र. ५, मीरा रोड पूर्व, ट	ाणे ४०१ १०७			Target Company, the Members of the IDC believe that the Delisting Offer is in accordance
मालकानी केला आहे.	दि. २५.१०.२०१६ अंतर्गत खरेदी केले व मूळरित्या दत्तात्रय	पत सविधांचे स्वरूप व रक्कम : गृह कर्ज खाते क्र.					with the SEBI Delisting Regulations and to that extent, is fair and reasonable.
त्यामुळे ही कारवाई	पवार व श्रीम. अनिता दत्तात्रय पवार हे सदर फ्लॅटचे संयुक्त मालक आहेत व दत्तात्रय पवार यांचा मृत्यू दि. २०.०९.२०१२	3			12	Summary of reasons for	
वादाच्या भोवऱ्यात	रोजी झाला व अनिता दत्तात्रय पवार (पत्नी), माधवी बेलनेकर	सध्याची थकबाकी (०५.०७.२०२४ अनुसार) : रु.	४४२३५५४.९४ अलागू व्याज रु. ७३४२८.०६, एकूण	ह. ४४९६९८३.०० अधिक प्रभार मूल्य, खर्च पूर्ततेपर्यंत.		recommendation	<ul> <li>a. Initial Public Announcement dated April 19, 2024;</li> <li>b. Valuation Report dated May 04, 2024;</li> </ul>
सापडली आहे.	(मुलगी) व पद्धवी दतात्रव पवार (मुलगी) हे आहेत व वरील सदर दोन मुली यांनी पृष्टी पक्ष करार श्रीम. अनिता दत्तात्रय पवार व	जेम्स के. जोसेफ व रोज रेनी जेम्स					<ul> <li>c. Valuation Opinion Report dated July 23, 2024;</li> </ul>
उल्हासनगर	श्रीम. अफशान फहाद शुबैली बांच्या दरम्यान अंमलता आणलेले	कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार यांचे नाव व पत्ता :					d. Detailed Public Announcement dated August 03, 2024 and published on August 05, 2024 and
महापालिकेने श्रीराम	करार होते. जर कोणाही व्यक्तीस वरील सदर गहाळ करारांच्या संबंधात		दार) : फ्लॅट क्र. बी/१०४, धुरी स्मृती को–ऑप. हा. २ फ्लॅट क्र. बी/१०३, धुरी स्मृती को–ऑप. हा. सो., कृष्ण				2024 and; e. Letter of Offer dated August 05, 2024;
चौकात असलेल्या चार	कोणतेही दावे, हक, आक्षेप, प्रभार असल्यास त्यांनी मला संबंधित सदर फ्लॅट यांच्यासह सदर सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन	शाखेचे नाव : ठाणे शाखा	मागणी सूचना दिनांक : ०६.०७.२०२४	एनपीए तारीखा : ०८.०६.२०२४			Based on the review of the IPA, DPA, LOF issued by the Manager to the Offer on behalf
डांस वर तोडक कारवाई	संबाधत सदर फ्लट याच्यासह सदर सूचनच्या प्रासदा तारखापासून ०७ दिवसांच्या आत संपर्क साधावा, अन्यथा कोणतेही दावे गृहित		. हा. सो., कृष्णा टाउनशीप, अंबाडी रोड, वसई पश्चिम	जिल्हा पालघर.			of the Acquirer and other documents, the IDC Chairperson and Member have considered
केली आहे. तर कैंप ३	धरले जाणार नाहीत. संतोष डी. तिवारी	पत सुविधांचे स्वरूप व रक्कम : गृह कर्ज खाते क्र. ६					the following reasons for making recommendations in paragraph 11 above: (i) The proposed delisting would enable the Promoter to obtain full ownership of the
कला आह. तर कप २ येथील वर्षा व चांदनी या	दि. ०९.०८.२०२४ (वकील उच्च न्यायालय)	सध्याचा थकबाका (०५.०७.२०२४ अनुसार) : लः प्रभार मूल्य, खर्च व पूर्तता अनुसार.	इजर उर्वरित रु. १८४०७७९.०० आलगू व्याज अधिक प्र	भार रु. ५८८५६.०० एकूण रु. १८९९६३५.०० आधक			Company, which in turn will provide enhanced operational flexibility. As the Company
	१५, एम. पी. नगर, शोभना बिल्डीगजवळ, जे. एम. रोड, पम्प हाउस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.	मे. के. डी. लल्ला					will no longer remain listed, there will be reduction in dedicated management time to
दोन डांस बार वर दोन	(000, 0100 ( fa), 300 - 200 034.	म. क. डा. लुझा कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार यांचे नाव व पत्ता :					comply with the requirements associated with continued listing of Equity Shares, which can be refocused to its business.
वेळा तोड्क कारवाई	जाहीर सूचना	मे. के. डी लुल्ला, श्री. परशोत्तम लुधरोमाल भगतानी	(प्रोप्रायटर) नोंदणीकरण कार्यालय : कार्यालय क्र. २१३	, २ रा मजला, साई पॅराडाईज शहाड रेल्वे स्टेशनजवळ,			(ii) The Delisting Proposal will enhance the Company's operational, financial and
केली आहे. त्यामुळे हे	सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील	उल्हासनगर कल्याण ठाणे ४२१ ००१ मो. क्र. ९३२	०७२९८५० ईमेल आयडी : kdlulla3@gmail.com गेराम संतुमल भगतानी व श्रीम. ज्योती परशोत्तम भगतानी	र भी मन्मोला जशोगा भारतारी जांची मन्त्री , स्वॉर			strategic flexibility including but not limited to corporate restructurings, acquisitions,
बार मालक संतप्त झाले	श्रीम. मुक्ताबेन जगदिश दोदिया व श्री. जगदिशभाई शंभुभाई दोदिया हे आहेत		ो रेसिडन्सी सीएएस लि., सीमा हॉलिडे रिसॉर्ट समोर, कल				exploring new financing structures, including financial support from the Promoter. (iii) The Delisting Proposal is in the interest of the public shareholders as it will
आहेत. दरम्यान चांदनी	त्रा. जगादशमाइ शमुमाइ दा।दया ह आहत रूम क्र. बी२, चारकोप (१) शिवानी सीएचएस लि.,	४२१ ३०१.					provide them an opportunity to exit from the Company at a price determined in
बार चा मालक याने	प्लॉट क्र. ५६४, आरएससी-४७, सेक्टर क्र. ५,	शाखेचे नाव : कल्याण मुख्य शाखा प्रतिभृती : प्रायमरी प्रतिभृती : स्टॉक्स व बक डेब्टस	मागणी सूचना दिनांक : ०१.०८.२०२४	एनपीए तारीखा : ३१.०७.२०२४			accordance with the Delisting Regulations, providing immediate liquidity given the
महापालिका अधिकारी	चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे संयक्त मालक आहेत.		व तारणगठाण , टाईप ए, बी विंग, राधा सावमी रेसिडन्सी सीएचएस लि	., सीमा हॉलिडे रिसॉर्ट समोर, कल्याण मुरबाड रोड वरप			heightened market volatility. iv) It is believed that instead of subjecting the Public Shareholders to uncertainties, it
यांच्यावर गंभीर आरोप	माझे अशील यांचे म्हणणे आहे की, ते वरील सदर रूम	तालूका कल्याण, जिल्हा ठाणे महाराष्ट्र ४२१ ३०१.					would be fair to provide them an exit opportunity through a delisting offer. Thus, the
केले आहेत. एकदा	<ol> <li>श्रीम. उत्कर्षा सर्वेश संबरे (उर्फ उत्कर्षा श्यामकांत</li> </ol>		एमएसएमई रोख पत योजना): मंजूर रक्कम रु. ७५,००,०				proposed delisting is in the interest of the Public Shareholders as it will provide them
तोडक कारवाई केली	सुर्वे), २. श्री. सर्वेश संजय संबरे व ३. श्रीम. शीतल संजय संबरे यांना सदर वरील रूम जागा	सञ्याचा यकवाको (३१.०७.२०२४ अनुसार) : लह पूर्तता अनुसार.	्जर उर्वरित रु. ७४,९८,००१.९०, आलगू व्याज अधिव	. प्रभार रु. २,८१,८७०.१० एकूण रु. ७७,७९,८७२.००			an opportunity to exit from the Company at a price determined in compliance with the SEBI Delisting Regulations;
असता पुन्हा कारवाई	विक्री करण्यास इच्छुक आहेत.						The IDC Chairperson and Member, however, suggest that Public Shareholders of the
करुन पैशाची मागणी	माझे अशील यांच्याकडून मूळ आवंटन पत्र, पासबुक म्हाडाद्वारे जारी केलेले, मूळ रेशन कार्ड व महाराष्ट्	श्री. संदिप पांडुरंग नार्वेकर					Company should independently evaluate this Delisting Offer, market performance of
केली आहे. तर लाखो	प्रदानित पाती बर्ल्ड बँक हे मूळ आवंटी	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार यांचे नाव व पत्ता					the Company scrip, the performance of the Company and take informed decisions in respect of this Delisting Offer.
	श्री. देवीदास महादेव सावंत (मयत झाल्यापासून) सदर	श्री. संदिप पाडुरंग नावेकर : फ्लंट क्र. ००४ सा, ३	याम कॉम्प्लेक्स सीएचएसएल, विजय पार्क, अंबर प्लाझ	मारा राड पूब ठाण ४०१ १०७.			This statement of recommendations will be available on the website of the Company
रुपये दिले नाही म्हणुन जेन्न्राज्य न्यू रे	रूम जागा संबंधात हस्तांतरण करत आहेत व सदर रूम जागा याद्वारे माझे अशील यांच्याद्वारे ऑनलाइन पोलीस	शाखोचे नाव : ठाणे शाखा	मागणी सूचना दिनांक : ०५.०७.२०२४	एनपीए तारीखा : २६.०६.२०२४			at <u>www.pmltd.in</u> .
ही कारवाई सुड बुध्दीने	तक्रार गहाळ क्र. ९०९२१–२०२४ दि. ०८.०८.२०२४	प्रतिभूती: फ्लॅट क्र. ००४, तळ मजला, सी विंग,	श्याम कॉम्प्लेक्स, सीएचएसएल विजय पार्कजवळ, अंबर	प्लाझाच्या मागे, मीरा रोड पूर्व ठाणे ४०११०७ व सीमा	13	Disclosure of voting pattern	The recommendations were unanimously approved by the IDC Chairperson and Member.
होत असल्याचा आरोप	अंतर्गत दाखल केले आहेत. कोणाही व्यक्तीस वरील मूळ दस्तावेज सापडल्यास त्यांनी	: उत्तरेस : राज फ्लोरोन्झा बिल्डींग, पूर्वेस : ए विंग	सदर इमारत, पश्चिमेस : सांघवी नगर, दक्षिणेस : बी वि	л.	14		None
करत वरच्या मजल्यावर्	अधोहस्ताक्षरित यांना सदर प्रसिद्धी तारखेपासून १५	पत सुविधांचे स्वरूप व रक्कम : गृह कर्ज, मुदत क	र्नखाते क्र. ६०३२८२१६३४३		45	Advisors, if any.	Maa
चा ताळा तोडुन कारवाई	दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सर्व दावे	सध्याची थकबाकी (०५.०७.२०२४ अनमार) : ले	इजर उर्वरित रु. ३४५८०३०.२१ आलगू व्याज अधिक प्र	भाग स. ९४१०७.७९ एकण स. ३५५२१३८.०० अधिक	15	Any other matter to be highlighted	None
केली असल्याचा आरोप	अधित्यागीत मानले जातील व नंतर गृहित धरले जाणार नाहीत.	प्रभार मूल्य, खर्च व पूर्तता अनुसार.	f		Tot		L after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement
केला आहे. शहरातील	दि. ०९.०८.२०२४	जर संबंधित कर्जदार/ हमीदार यांनी बैंक ऑफ महार	ष्ट्र यांचे पदान करण्यास कसूर केल्यास, बॅक ऑफ महारा	र सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत वरील पतिभूत	is, i	n all material respect, true and correct	ct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes
सर्वच डांस बार सुरु	ठिकाण : मुंबई सही/-		तील व संबंधित कर्जदार/ हमीदार यांच्या मूल्य व जबाब		all t	the information required to be disclo	sed by the Company under the SEBI Delisting Regulations.
असुन त्यांच्यावर कोणती	सहा/- बकील झर्मिला पबार			करिता बॅंक ऑफ महाराष्ट्र यांना लेखी स्वरूपात पूर्व सूचना			For and on behalf of Committee of Independent Directors of Premium Merchants Limited
ही कारवाई होत	(महा.११७१/२०११ वकील उच न्यायालय)	द्यावी अन्यथा ते विक्री, भाडेकरार करू शकणार नाही अधिक माहितीकरिता सुचनादारांनी अधोहस्ताक्षरित य	त. कोणतेही सदर सरफैसी कायदा यांच्यासह लागू दंड व/ गंच्याकडन न मिलालेली सचना पाप करावी	वा पनल्टा याच्याकारता संबाधत व्यक्ता जबाबदार असेल.			Sd/-
नसल्याचा आरोप होत	माही बंगलो, प्लॉट क्र. २२/२१२, सेक्टर ५. चारकोप. कांदिवली (प).	04		सही/-		an New Delki	Balbir Singh
आहे.	मुंबई ४०० ०६७. मो. क्र. ९९३०९२३८७६	दि. ०९.०८.२०२४ ठिकाण : ठाणे		महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी क्षेत्रिय कार्यालय ठाणे		ice: New Delhi te: August 08, 2024	Chairperson DIN: 00027438
- · · · · · ·				Aug. 1 - 11 - 11 - 11 - 11 - 11 - 11 - 11			

## ACTIVE TIMES

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that land bearing Survey/Hissa No. 220/1

admeasuring 9.60.00 Ares/Square meters, assessed at Rs.96.00 Paise, Survey/Hissa No. 220/2, admeasuring 5.80.00 Ares/Square meters, assesse at Rs.58.00 Paise, Survey/Hissa No. 220/3/A, admeasuring 7.20.00 Ares Square meters, assessed at Rs.70.00 Paise, Survey/Hissa No. 220/3/C, admeasuring 3.50.00 Ares/Square meters assessed at Bs 35.00 Paise Survey/Hissa No. 220/3/B, admeasuring 11.00.00 Ares/Square meters, assessed at Rs.110.00 Paise, Survey/Hissa No. 220/4, admeasuring 8.10.00 Ares/ Square meters, assessed at Rs.81.00 Paise and structure constructed thereor lying being and situate at Village Bolini, Taluka Vasai, District Palghar is belonging to Shree Trust who has applied to Vasai Virar City Municipal Corporation for Occupation Certificate. Therefore, all persons having any claim against or in the said land or any part thereof by way of sale, mortgage, gift exchange, lease, charge, lien, trust, maintenance, lispendence, attachment, inheritance, possession or otherwise howsoever are hereby required to make the same in writing to the undersigned along with documentary evidence in support of such claim at their office at A/101, Aarti Apartment, Vartak Road, Virar (West), Taluka Vasai, District Palghar within 14 (Fourteen) days from the date of publication otherwise the No claim certificate will be issued without reference to such claim and the same it any, will be considered as waived. Date: 09/08/224

N.B.DESHMUKH & CO ADVOCATE

PUBLIC NOTICE I AM HEREBY INFORMING TO THAT MY CLIENT MR. PRADIP VAMAN RAUT & MRS. ASHA PRADIP RAUT, Indian Inhabitant Residence at B-1, 203, Omkar Society Chikuwadi, Padman Nagar, Near Phoeno Hospital, Borivali West, Mumbai 400092 De barehu schemptu stating that Hospital, Borivali West, Mumbai 400092, Do hereby solemnly stating that:-My Client MR, PRADIP VAMAN RAUT & MRS. ASHA PRADIP RAUT is further stating that they had lost the Original Society Share Certificate. The Share Certificate had been issued by Society in reference with their Ownership Flat in Virar i.e. FLAT NO. C - 105, FIRST FLOOR, HITEN CO - OP HSG SOC LTD, PHOOL PADA ROAD, VIRAR - EAST, LLD, PHOOL PADA ROAD, VIRAR – EASI, TAL – VASAI , DIST – PALGHAR and the said Flat No. C -105. admeasures 478 SQ. FT i.e. 44.40 SQ. MTR. My Client MR.PRADIP VAMAN RAUT & MRS. ASHA PRADIP RAUT had purchased the said FLAT NO. C/105 from the M/S.VASANT KUMAR & COMPANY through its Propriator MP. VASANT through its Proprietor MR. VASANT KRISHNARAO PATIL as an Agreement which had been executed on Dated 13th December, 1988 in the Office of Sub Registrar, Vasai having the Register Document No. 4533/1988 and also stamp duty paid in the office of Collector of Mumbai to Dated 10th December (109)

duty paid in the onice of Constant of Anti-on Dated 13th December, 1988. My Client MR. PRADIP VAMAN RAUT & MRS. ASHA PRADIP RAUT had lodged the Complaint in Greater Mumbai Police Station MRS. ASHA PRADIP RAUT had lodged the Complaint in Greater Mumbai Police Station Borival ithat the Original Share Certificate which had been allotted by Society to the owners of the said Flat No. C-105 had lost while travelling in Autorickshaw from Chikuwadi to Borivali Station, Borivali, Mumbai Maharashtra 400092 on dated 7th August, 2024. My Client further states that as per Lost Report No. 90213-2024 on Dated :-07/08/2024 for the Orional Share Certificate

May client further states that as per Lost Report No. 90213-2024 on Dated:-07/08/2024 for the Original Share Certificate of FLAT NO. C-105 which is situated at HITEN CO - OP HSG SOC LTD, PHOOL PADA ROAD, VIRAR - EAST, TAL - VASAI, DIST - PALGHAR. My Client MR. PRADIP VAMAN RAUT & MRS. ASHA PRADIP RAUT having the current Residence at B-1, 203, Omkar Society, Chikuwadi,Padman Nagar, Near Phoenix Hospital, Borivali West, Near Phoenix Hospital, Borivali West, Mumbai 400092 in Mumbai City and Original Share Certificate had got lost while Travelling in Mumbai that is why the Complaint had been lodged in Mumbai. My client further states that the after this Paper Declaration Society can issue the Duplicate Share Certificate to my clients name for Flat No. C-105 having the Share Certificate No. 48 with the 5 fully paid up shares of Rs. 250/- each numbered from 236 to 240

shares of Rs. 250/- each numbered from 236 to 240 Any one have any objection regarding the legal heir of the above said Flat No. C-105 within 15 days of this notice give on writing letter to Advocate mention below. If within 15 days when no one had given letter about any objection/complaint then it is understandale that no ne has any objection about the above said flat and we hereby complete the process ahead.

Date :- 09/08/2024 ADV.NILAM NAGESH VETE (ADVOCATE HIGH COURT) M/S. ATHARVA ASSOCIATES Vishnu Vihar Complex, Bldg no. 06 Flat No. 01, Behind Snehanjal

#### PUBLIC NOTICE

That MR. ANAND OBBANNA has purchased the Flat No. 228, 2nd Floor, Wing -G, Building Known as MATOSHREE NAGAR, and Society known MATOSHREE NAGAR PHASE-1, Building No. 1, A TO G Wing CHSL, as area admeasuring 58.37sq.mts Built.up, lying and situated on C.T.S No. 5399 to 5526, 5586 to 5597 5635 to 5726 Plot No. 26, Village Kohoj Khuntavli, Ambarnath, Taluk: Ambarnath by agreement registered on 23.08.2006 under Sr. No. UHN-3 OBBANNA has sold the said flat to MR.SHIVAJI ASHOK DOMBALE AND MRS SHREYA SHIVAJI DOMBALE by an Agreement for sale, registered or 03.10.2022, under Sr. No. UHN-2-15591/2022. Further MR.SHIVAJI ASHOF DOMBALE AND MRS. SHREYA SHIVAJI DOMBALE agreed to sale the said Fla to the MR. BALARAM BARKU PARTE & MRS. SUNITA BALARAM PARTE. Further original Agreement for sale dated 23.08.2006 registered under Sr. No UHN- 3-2087/2006, and registration receipt thereof have been lost hence there is likely to misuse the said registered agreement and registration Receipt if found by any Person/s. Hence if the said Original agreement and registration receipt thereof found by any Person/s we hereby invite to submit/return the said agreement and receipt within the period of 07 days from the date of the publication of this Public Notice on below mentioned address.

> KISHOR R. NEMADE (ADVOCATE) Office Add: 105 and 108, 1st Floor, Wing E, Suraj CHSL, Behind Vaishali Theatre, Near Jain Mandir, Sarvodaya Nagar, Badlapur (W), Tal Ambarnath, Dist Thane, 421503. Mob.9320674642/9892674642

#### Smiths Medical India Private Limited

Regd. Office:- 508-B, 5th Floor, Western Edge 1, Western Express Highway Borivali (East), Mumbai 400 066 India Email : <u>rupal.vartak@icumed.com</u> Contact:- +91 22 28705210 CIN:- U85100MH2010FTC207990 NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that the certificates in respect of the under mentioned Equity Shares of our Company Smiths Medical India Private Limited (Smiths Medical) have been reported to be lost/misplaced and the holders of the said shares have applied to the company for issue of duplicate share certificates in lieu thereof

Sr.	Name of the shareholder(s)	Folio	Face	No of shares	Certificate	Disti	nctive no
No.		No	value		no	From	To
01	ICU Medical Group Ltd.	02	INR 1/-	145455	2	1440001	14545455
				888145	6	146471856	147360000
				212615	8	58332841	58545455
02	Smiths Medical Singapore	01	INR 1/-	14400000	1	1	14400000
	Pte. Ltd.			87926400	5	58545456	146471855
				21048844	7	37056612	58105455
	person having claim/objection						

Office of the Company within 7 days from advertisement, else the company will proceed to issue duplicate share certificate(s) after expiry of 7 (Seven) days For, Smiths Medical India Private Limited

Rupal Vartak Company Secretary

Sd/

Notes

#### PUBLIC NOTICE

Mr. Christopher Dsouza was a member of Joel Co-op. Housing Society Ltd. (Society) having address at St Michaels School Marg, Mahim, Mumbai 400016 holding Flat No. 6 (said Flat) & Share Certificate No. 06 for 5 Shares numbered from 26 to 30 (both inclusive) (said Shares), who died intestate on 16.01.2024 leaving behind Mrs. Liberata Dsouza (Widow) and Ms. Crystal Dsouza (unmarried daughter) as the only heirs and legal representatives as per Indian Succession Act. Now, Mrs. Liberata Dsouza (Widow) and Ms. Crystal Dsouza (unmarried daughter) have applied to the society for the transfer of the said shares and said flat in their joint names claiming themselves to be the only surviving Legal Heirs of the Late Christopher Dsouza. If anybody has a claim/interest in the said Flat & Shares and/or objection to transferring the said flat and said shares in the joint names of Mrs. Liberata Dsouza (Widow) and Ms. Crystal Dsouza (unmarried daughter), please contact the society office within 15 days of this notice with documentary proof. No claims will be entertained thereafter Date: 09/08/2024

The Secretary / Chairman

Joel Co-operative Housing Society Ltd.

#### PUBLIC NOTICE

Date: August 08, 2024

Place: Mumbai

ВYР

Take notice that Flat No. D/23, Ground Floor, OM GANGESHWAR KRUPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Saraswat Colony, Near Panchyat Bawadi, Dombivli - East Tal. Kalyan, Dist. Thane, now owned and possessed by Smt Pallavi Pandurang Talwadkar and the member of said society Previsouly the said Flat purchased by Shri. Pandurang Narayan Talwadkar as per Agreement dated 30/05/2006 Between Mr. Omprakash Yellappa Karande and the same is registered at Sub Registrar Kalyan - 3 under No. 2107/2006 dated 30/05/2006. Thereafter Shri. Pandurang Narayan Talwadkar died on 15/12/2010 at Dombivli and after his death 1) Smt. Pallavi Pandurang Talwadkar (Wife), 2) Mrs. Poonam Surendar Kubal (Married Daughter), 3) Mrs. Priti Prakash Irap (Married Daughter & 4) Mr. Tejas Pandurang Talwadkar (Son), are the only legal heirs If any other legal heirs, person/s have any claim like mortgage

PUBLIC NOTICE This is to inform to the general public at large that Original Sale Chain greement Between Builder to Vija Kumar Salvi (First Purchaser) and Mrs. Ruby Rose Marie Fisher (Second Purchaser) of A/01. Dinaco Mahade CHS Ltd., Greenfield Apts, G.P. Lane, Off Marve Road, Malad (West), Mumbai 400064 has been Lost / Misplaced by e present Flat owner Mrs. Debb Pinto Complaint is lodge with th Bangur Nagar Link Road Police Statio on 17/07/2024, Regn No.79773/2024 lfanybody found may please Meassage via whatsapp on Mobile No. 9167383171 within **14 days** of oublication of this notice.

rom publication of the notice. If no claim objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate Place: Mumbai Date:09/08/2024

#### Public Notice

PUBLIC NOTICE

eeplaxmi Sahakari Grihnirman

Notice is hereby given that share certificate no 23, distinctive nos., from 106 to 110 of

Marvadit Situatedat Plot No 1082, Mithaga

Road, Mulund East, Mumbai 400081 in the

ame of Shri Jalandar Dattu Gunwant have

has been reported lost/misplaced and an

application has been made by him to society or issue of duplicate share certificate.

The society hereby invites claims or objections

in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 days

<sup>te</sup> For and on behalf Deeplaxmi Sahakari Grihnirman Sanstha Maryadit.

Notice is hereby given that my client has agreed to purchase the Undermentioned TDR and instructed me to investigate the title of TDR Owned by Smt. Sangita Suresh Patil, residing at Chavindra, Bhiwandi, Dist. Thane to ALL THAT PARTS AND PARCELS of F.S.I./ T.D.R Credit admeasuring about 1010.00 Sq. Mtrs out of the total TDR area 1592 Sq. Mtrs; of the said D.R.C as per certificate No. 245, O/W No.T.P./DRC/1204, dated 09/07/2024 as per DRC issued by B.N.C.M.C. in lieu of land bearing survey No.79/2/1 situate, lying and being at Village Chavindra, Taluka Bhiwandi, Dist. Thane; All persons having any claim, right, title or interest in the said above mentioned properties by way of sale, mortagage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their office at 205, Second Floor, Konark Arcade, Next to BNCM Corporation Building Opp. Tahsildar Office. Kap Kaneri, Bhiwandi, Dist. Thane as well as Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Bhiwandi; within 14 days from the date hereof, otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and claim, right, title or interest if any shall be considered as waived

#### Signature/

Adv. Venkatesh T. Chitiken

Regd.Office:c/o United Phosphorus Worli Naka, Mumbai-40 Email Id: nivi.investors(	0018 Tel. No. 6	ney Terrace, 4t 1233500 Fax M Website:www.n	lo. 26487523,	A.B.Road,
Extract of Unaudited Finan			ended 30/06/2	024 (Rs. in Lakhs)
PARTICULARS	Quarter ended 30/06/2024 Unaudited	Quarter ended 31/03/2024 Audited	Quarter ended 30/06/2023 Unaudited	Year ended 31/03/2024 Audited
Fotal income from operations Net Profit/(loss) for the period	0.50	1.99	1.40	7.42
before tax and exceptional items Net Profit/(loss) for the period	(3.67)	0.49	(2.75)	0.52
after tax Fotal Comprehensive Income for he period {Comprising profit for he period (after tax) and Other	(3.67)	(0.96)	(2.75)	(0.94)
Comprehensive income (after tax)}	(5.58)	0.74	0.29	17.98
Equity Share Capital	124.56	124.56	124.56	124.56 50.98
Earnings Per Share (before Total Comprehensive Income) of Rs 10/- each): Basic and diluted (Rs. Per share)				
not annualised)	(0.29)	(0.08)	(0.22)	(0.08)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under The above is an evolution of the SEB (Listing and Other Discolarus requirements) Regulation 33 of the SEB (Listing and Other Discolarus Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity before a of the Company and the Stock Exchanges, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity shares of the Company are listed.

ved by the Audit Committee and thereafter approved at the meetin The above unaudited financial results were re of the Board of Directors held on 8th August, 2024 For Nivi Trading Limited

	Sd/-
Place : Mumbai	(Sandra R. Shroff)
Date : 8th August,2024	Managing Director
	511 00/000/0

## **KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED** Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021 Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

~			arter End		Year Ende
Sr. No.	Particulars	30.06.2024			
NO.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations(net)	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	(4.76)	(46.76)	(13.93)	(94.93)
3	Net Profit / (Loss) for the period before tax		. ,	. ,	
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(4.76)	(46.76)	(13.93)	(94.93)
4	Net Profit / (Loss) for the period after tax	` ´	` ´	ì í	ì í
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(4.76)	(46.83)	(13.93)	(95.00)
5	Total Comprehensive Income (After Tax)	(4.76)	(46.83)	(13.93)	(95.00)
	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
	Reserves excluding revaluation reserves (as				
	shown in the Audited Balance sheet of				
	previous year)	-	-	-	426.57
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				.20.01
-	Basic:	-0.48	-4.68	-1.39	-9.50
	Diluted:	-0.48	-4.68	-1.39	
hl -	te: The above is an extract of the detailed format				

#### **RISA INTERNATIONAL LIMITED**

CIN: L999999MH1993PLC071062 Regd. Office: 7, Piot No. 27/33, Beaumoon Chambers, Nagindas Master Lane, Hutatma Chowk, Fort, Mumbai – 400001, Tel : +91 22-66668104

email: risainternationalltd@gmail.com, website: www.risainternational.in

	Extract of Unaudited Standalone Fin	ancial Res	ults for the	e quarter e	nded
	on 30th J	,		(Rs. In Lakhs	except EPS
SI No.	PARTICULARS	Quarter Ended June 30,2024 Unaudited	Quarter Ended March 31, 2024 Audited	Quarter Ended June 30, 2023 Unaudited	Year Ended March 31, 2024 Audited
A	Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.00
1	Total Income	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(11.92)	(9.44)	(7.27)	(1477.24
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(11.92)	(9.44)	(7.27)	(1477.24
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(11.92)	(9.44)	(7.27)	(1477.24
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(11.92)	(9.44)	(7.27)	(1477.24
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)	3190.01	3190.01	3190.01	3190.01
7	Earning Per Share				
	1. Basic	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.93
	2. Diluted	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.93

The Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 08th August, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary. These financial results are available on the Company's website www.risainternational.in and website of BSE where the equity shares of the Company are li

Date : 08/08/2024

Place : Mumbai

श्री

Sd/-

Raiesh Pawar

DIN: 00232533

DIN: 00270607

Jagmeet Singh Sabharwal

Chairman & Managing Director

Sd/-

Whole Time Director

00189012

sted.		
	For and on behalf of the Board	ł.
	Sd/-	
	Abhinandan Jain	

Whole-time Director DIN: 003199953

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19823/2024 Date :- 08/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

#### Application No. 514 of 2024.

Applicant :- Laxmi Nivrutti Co-Operative Housing Society Ltd. Add : Old Mumbai Pune Road, Charai, Thane (W), Tal. & Dist. Thane-40060

Versus Opponents :- 1. Shri, Tukaram Nivrutti Deshmukh since deceased through his legal heirs (a) Ms. Sindhu Tukaram Deshmukh, (b) Shri Anand Tukaram Deshmukh, (c) Shri. Sharad Tukaram Deshmukh 2. Shri. Parshuram Nivrutti Deshmukh Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 22/08/2024 at 12.00 p.m.

Description of the Property	- Mauje Charai	, Tal. & Dist. Thane
Survey No./CTS No.	Hissa No.	Area
Tika No. 13, CTS No. 225	-	211.50 Sq. Mtrs.
Co.	-/Sd (Dr. Kishor District Deputy Operative Soci Authority U/s	Mande) Registrar,

Dublic Medice in Form VIII of MOEA (Dube 11/0) (-))		
Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane		
& Office of the Competent Authority		
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963		
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602		
E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486		
No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19825/2024 Date :- 08/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963		
Application No. 515 of 2024.		
Applicant :- Jai Sai Sagar Co-Operative Housing Society Ltd.		
Add : Mouje Khari, B. P. Cross Road. No. 4, Talav Road, Opp. Gaondevi		
Mandir, Bhayander (E), Tal. & Dist. Thane-401105		
Versus		
Opponents :- 1. M/s. Sai Sagar Construction Co. through its Partner Mr. Suresh Kabre, 2. Mr. Dinanath Balkrishna Patil, 3. Balkrishna Krupa CHS Ltd., 4. Shiv Sai Amrut CHS Ltd., 5. Gavdevi Palace CHS Ltd., 6.		
Amrut Manthan CHS Ltd., 7. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take		
the notice that as per below details those, whose interests have been vested		
in the said property may submit their say at the time of hearing at the venue		
mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody		
has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 22/08/2024 at 12.00 p.m.		
Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane		

Description of the Property - Mauje Khari, Tai. & Dist. Thane				
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area	
		-		

l	Tal – Vasai, Dist – Palghar -401	
	Contact No. :- 9768768 Email Id :- Adv.nilamvete@gmail.c	645
	Contact No. :- 9768768	64

#### PUBLIC NOTICE

Suresh Bhandarkar, Mrs. Surekha Sures Bhandarkar & Sukhada Vilas Dhond ha purchased the Flat No 102, First Floor 40 Sq. ft. Carpet area (RERA area 415.70 Sq ft Carnet) equivalent to 45 17 Sq. Mtrs. Buil up area in the Building Bhandup Ashirwad Co-op Housing Society Ltd constructed on the land bearing CTS NO 719, of Village Bhandup, Taluka Kurla, Mumbai Suburbar District from Mr. Santosh Lagmana Balesgo Originally the said Flat was owned by Mr Lagmana S. Balesgol, the said Mr. Lagmana S. Balesgol died on 10/05/2018 leaving behind his legal heirs Wife, 2 daughters and sons viz., 1) Smt. Laxmibai L. Balesgo Mrs. Aditi Ashok Paradkar. 3) Mrs Vandana Chetan Shinde, 4) Mr. Satish Lagmana Balesgol, 5) Mr. Santosh Lagmana Balesgol. Thereafter society committee meeting held on dated 21.03.2020 the said society transferred share certificate in the name of Mr. Santosh Lagmana Balesgol & Mr. Satish Lagmana Balesgol as a nominee However 1) Smt. Laxmibai L. Balesgol, 2) Mrs. Aditi Ashok Paradkar, 3) Mrs. Vandana Chetan Shinde, 4) Mr. Satish Lagmana Balesgol, had released their shares, rights and title in respect of the said flat in the favour of Mr. Santosh Lagmana Balesgol via Release Deed dated 04/10/2023 which i duly registered at sub registrar office unde serial no KRL-4/19938/2023 hence Mr Santosh Lagmana Balesgol become owner of said Flat. Thereafter Developer M/s Anan Lifespaces LLP allotted New Flat Bearing Flat No. 102, in lieu of old Flat No. A-2, vide Agreement for Permanent Alternate ommodation on dated 21/12/2023 the at oresaid agreement is registered in the Office of the Sub-Registrar of Assurance, vide Serial No. KRL-4/25374/2023 and now said Mr. Santosh Lagmana Balesgol had sold the said flat to Mr. Mahesh Suresh Bhandarkar Mrs. Surekha Suresh Bhandarkar & Sukhada Vilas Dhond via Agreement for Sale dated 13/07/2024 which is duly registered at sub registrar office under serial no KRL 3/15942/2024.

If any person/institution/Bank has possession of, and/or has any right, title, interest ir respect of the said property by way of sale gift, lease, inheritance, heirship, exchange mortgage, lien, private mortgage or otherwise is hereby required to make the same knowr n writing to undersigned, along with documents in support thereof within 15 Fifteen) days from the date of the publication nereof, failing which the claim of such person /institution/ Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and my client shall accordingly proceed to complete the SD/ process of transfe

Date 09.08.2024 Adv. Gaurav Singh Shop No.1, Madhuban Chawl, LBS Marg Bhandup West, Mumbai 400078. Mobile No. 9619424742

Place

Date

lean, Sale, any right, gift etc. over the said Flat, can claim in writing
with the undersigned office within the period of 15 (Fifteen) days
from Publication of this Notice. After words no such a claim shall be
entertained and further action shall complete which please note.
ADVOCATE DILIP K. GANDHI

3, Satchidanand Society, Tialk Road, Place : Dombivli Opp. HDFC Bank, Dombivli (East) Mobile : 9892176055

Date : 09/08/2024

Public Notice

This is to inform public at large that my client Shri. Ashish Jaywant Bhosale R/at:- Flat no. 502, 5th Floor, "Shivneel Apt" , Katrap, Badlapur(E) Pincode-421503 declares that his Father Shri. Jaywant Ramchandra Bhosale during his lifetime jointly with my Client Ashish and Brother Chetar Jaywant Bhosale has Purchased Flat no. 502, 5th Floor, "Shivneel Apt" Katrap, Badlapur(E) adm. 42.20 Sq.mt + Open terrace 5.95 Sq.mt 44.58 Sq.mt situated at Mouje Katrap bearing Survey no. 34, Hissa no. 13p plot no. 6 vide registered Document No. 15545/2017 on dated: 05/12/2017 in the Office of Sub-Registrar ULN-2. from M/s. Neel Siddhi Developers the Part. Shri. Jitesh Pandarinath Ghorpade hereinafter known as "Said Flat" My Client's Father Jaywant R, Bhosale expired on dated : 10/05/2024 at St. George Hospital, Mumbai. The Deceased Jaywant R. Bhosale has died intestate leaving behind 1) Smt. Mangla Jaywant Bhosale (Wife) 2) Ashish Jaywant Bhosale (Son) 3) Pooja Dnyaneshwar Gaikwad (Daughter) 4) Chetan Jaywant Bhosale as the only legal heirs and the legal successor to the Said flat after death of Jaywant R. Bhosale

If any person having any right, title, lease or lien, interest, claim outstanding, or demand of any nature whatsoever in respect of above mentioned Said Flat is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 15 days from the date of Publication hereof, failing which any such objections or claims of such persons will deemed to have been given up or waived or abandoned

Place : Kalyan, Date : 08/08/2024 Lakshman Niwas, 1st Floor, Near Pushparaj Hotel, Joshi Baug, Station Road, Kalyan (W).	Sd/- Adv. Mrs. Sujata Mhatre Mob. 9820936474
---	--

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Rajiv Navinchandra Ashar is Intending to purchase from (1) Mr. Haresh V. Sharma and (2) Mr. Chetan V. Sharma their residential Flat No. 403, on the 4th Floor, admeasuring about 397 Sq. Fts. Carpet area, in the "Raj Villa", in the society known as "Raj Villa Co-op. Hsg. Soc. Ltd.", situated at Jawahar Nagar Road No. 17, Goregaon (West), Mumbai – 400 104, bearing CTS No. 437, Plot No. 317 at Village Pahadi Goregaon West, Taluka: Borivali in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban. The said (1) Mr. Haresh V Sharma and (2) Mr. Chetan V. Sharma are holding in their names 10(Ten) fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. from 151 to 160 (both The said (1) Mr. Haresh V. Sharma and (2) Mr. Chetan V. Sharma have informed my client that the said Flat was originally purchased by (1) Mr. Haresh V. Sharma, (2) Mr. Chetan V. Sharma and (3) Mr. Vishnubhai V. Sharma by an Agreement For Sale dated 17/09/2013 from Rishabraj Estate Developers Pvt Ltd., and thereafter, the said Mr. Vishnubhai V. Sharma expired leaving behind Smt. Madhuben V. Sharma - (Wife), Mr. Jitendra V. Sharma - (Son), Mr. Haresh

V. Sharma - (Son) and Mr. Chetan V. Sharma - (Son) as his only lawful and lega heirs and representatives. All person/s having any claim/interest for the said Flat No. 403 or any part thereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, legal heirship succession, administration, maintenance or otherwise howsoever is/ar hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 15 days from the date of publication of this notice hereof at my office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

	Vitesh R. Bhoir, Advocate	
: Mumbai. : 09th August, 2024.	Shop No. 10, Suraj Bali Niwas, Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai – 400 104.	Place: Mumbai

Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.kratosenergy.in). For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Place : Mumbai	
Date: 8th August,	2024

### UNITED VAN DER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151

Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Navi Mumbai - 410208 Phone : 022 - 27412728 Email: uvdhl29@gmail.com Website: www.uvdhl.com

#### STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2024 (Rupees in Lakhs)

Sr. No.		Quarter Ending 30.06.2024	Year to date Figures for current period ended 31.03.2024	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2023	
1	Total Income from Operations	581.92	2,335.04	573.15	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	25.71	253.40	79.21	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	25.71	253.40	79.21	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	17.21	183.72	52.62	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	16.94	180.96	52.70	
6	Equity Share Capital	618.50	618.50	618.50	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	788.37	-	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	0.14 0.14	1.49 1.33	0.47 0.47	
No	ote: The above is an extract of the detailed form Stock Exchanges under Regulation 33 of the Regulations, 2015. The full format of the Qua Exchange www.bseindia.com and on the Cor	ne SEBI (Listin rterly/Annual Fi mpany's website	g and Other Disclos nancial Results is ava e www.uvdhl.com on behalf of the Boa	ure Requirements) ailable on the Stock	

SEAL SEAL SEAL				
District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.				
			1	
Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 irst floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W).400 602				
-mail:- <u>ddr.tna@gmail.co</u>	om	Tel: 022-2533 1486		
Promotion of construction	harashtra Ownership Flat n, Sale, Management and	s (Regulation of the Transfer) Act, 1963		
	cation No. 513 of 20			
pplicant :- "D" Wing Vijay Id : Vijay Nagari, G. B. Road, Wa	ghbil, Kavesar, Post Kasarvadava	li, Tal. & Dist. Thane-400615		
Versus poponents :- 1. Ws. Vijay Housing Projects Private Limited, 2. Mrs. Bai Bai igannath Manera, 3. Mr. Deepak Dutta Manera, 4. Smt. Pratibha Amit Patil, Smt. Sumita Dutta Manera, 6. Smt. Najuka Kunkesh Patil, 7. Mrs. Motibai andurang Patil, 8. Mrs. Bamu Bai Laxman Manera, 9. Smt. Ranjana Praveen ene, 10. Mr. Kailash Ramchandra Gondhali, 11. Mr. Ulhas Ramchandra ondhali, 12. Mrs. Nanda Ravikant Mhatre, 13. Mrs. Janabai Pandurang Shinge, J. Shri. Kishore Atmaram Gondhali, 17. "E" Wing Vijay Housing Co- perative Housing Society Ltd. (Vijay Apartment – II), 18. "C" Wing Vijay Housing Co- perative Housing Society Ltd., 19. Deputy Collector and Competent Authonity LC Section Take the note that as per below details those, whose interests have envested in the said property may submit their say at the time of hearing at the envested in the said property may submit their say shall be presumed that nobody is any objection in this regard and further action will be taken accordingly. The varing in the above case has been fixed on 29/08/2024 at 12.00 p.m. Description of the Property - Mauje Kavesar, Tal. & Dist. Thane				
Old Survey No.	New Survey No.	Area		
138/4/2	138/4/B	3600 Sq. Mtrs.		
	Sd/-			
SEAL				
Dublic Notice in	Earm VIII of MOEA (D	ula 11(0) (a))	1	
Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963				
irst floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W).400 602 -mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> Tel: 022-2533 1486				
o.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/19818/2024 Date :- 07/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963				

#### Application No. 512 of 2024.

Applicant :- Uma Nilkanth Co-Operative Housing Society Ltd. Add : Mahagiri, Opp. Dr. Bhadkamkar Hospital, Tal. & Dist. Thane 400601

#### Versus

Opponents :- 1. M/s. Abhilash Developers, 2. Shri. Deepam Bhikubai Thanawala Take the notice that as per below details those, whose nterests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/08/2024 at 1.30 p.m. Tel 9 Diet Theme

Description of the Property - Mauje Thane, Tal. & Dist. Thane		
Survey No.	Tika No. Area	
57/A	5	426.19 Sq. Mtrs. (as per Property Card 425.59 Sq. Mtrs.
Co.O		Sd/- (Dr. Kishor Mande) istrict Deputy Registrar, perative Societies, Thane & uthority U/s 5A of the MOFA, 1963.